

AGC Networks Limited Equinox Business Park Tower 1, Off BKC LBS Marg, Kurla (West) Mumbai 400 070 T - +91 22 6661 7272 www.agcnetworks.com

AGC/SD/SE/2021/34

February 24, 2021

Corporate Relationship Department Bombay Stock Exchange Limited	Corporate Relationship Department National Stock Exchange Limited		
P.J. Towers, Dalal Street, Fort,	Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra		
Mumbai – 400 001	(East), Mumbai – 400 051		

Dear Sir,

Sub.: Submission of Newspaper Advertisement clippings pursuant to Regulation 47 of SEBI (LODR) Regulation, 2015

Ref.: Scrip code BSE: 500463/NSE: AGCNET

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith clippings of the Newspaper Advertisement(s) published on Wednesday, February 24, 2021, in Business Standard, English edition and Navshakti, Marathi edition regarding publication of declaration of results of Postal Ballot through e-voting process.

This is for your information, record and necessary action.

Thanking You, For AGC Networks Limited

Aditya Goswami Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

### CORRIGENDUM

Public Notice published in this newspaper on 08-01-2021 of Surolia amily wherein "Ground Floor should be read as Second Floor" Room No. 753. Swastik CHS Ltd. Thane (East 400603. R S Chahal Advocate

Date: 24-02-2021 Place : Thane

### **PUBLIC NOTICE**

Shri Chandrakant J. Shah a member of the Abhilasha Co-operative Housing Society Ltd. having address at 46 August Kranti Road, Gowalia Tank, Grant Road west, Mumbai 400026 and holding 1/3 share in the Flat no. 9-A, in the building of the society died on 22.11.2020 without making any

The society hereby invites claims and objections from the heir or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies a period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimats/ objectors, in the office of the society / with the Secretary of the Society between 11 A.M. to 5 P.M. from the date of publication of this notice till the date of expiry of the period. date of expiry of its period.

Place: Mumbai Date: 24.02.2021 For and on behalf of the Abhilasha Co-operative Housing Society Ltd.

Hon. Secretary

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

NAVI MUMBAI **ZONAL OFFICE:** CIDCO Old Admin Building P-17, Sector-1, Vashi, Navi Mumbai - 400703

### PREMISES REQUIRED ON LEASE BASIS

ı	frontage & sufficient parking place on lease basis. The Premises required as below:					
BRANCH NAME LOCATION FOR BRANCH AREA REQUIRED						
l	RAE BELAPUR	900 Sq.Ft 1200 Sq.Ft.				
ı	URAN	URAN URAN				
l	VARSAI VAVOSHI, PEN KHOPOLI HIGHWAY upto 800 Sq.Ft.					

The premises should be in an approved building confirming to the conditions stipulated b the Govt. authorities for commercial use. The owner will obtain NOC, if required from th concerned authority/ies for commercial use. Interested owners having clear title to the premises may submit their sealed offers in the prescribed format in two bid systems i.e ) Technical Bid, 2) Commercial Bid in two separate sealed envelopes and the format of oid can be downloaded from our website www.bankofmaharashtra.in

terested owners having clear title over the property may submit their sealed offers **on o** 

before 6th March 2021 upto 05:00 PM at Bank of Maharashtra, Navi Mumbai ZO, CIDCO Old Admin Building, P-17, Sector-1, Vashi, Navi Mumbai - 400703. Offers with incomplete details/ information and received after last date and time are liable for rejection. Bank reserves the right to accept or reject any or all offers without assigning any reasons what so ever. Offers received from other than owners OR brokers will not be considered. Zonal Manager Date: 24.02.2021 Bank of Maharashtra, Navi Mumbai ZO

## Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e))

Before the Competent Authority District Deputy Registrar, Co-operative Societies Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2<sup>nd</sup> floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/Deemed Conveyance/Notice/451/2021

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats
(Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963

PUBLIC NOTICE

Deemed Conveyance Application No. 33 of 2021

Amar Business Centre Premises Co-Operative Society Limited., Dosibai Jeejeebhoy Industrial Estate Ram Mandir Road, Goregaon(W), Mumbai-400104 and standing On Land Bearing CTS No.46+50 to 56+58+59/4, of Village Goregaon, Tal-Malad, Mumbai Suburban District.... Applicant Versus. 1 M/s.Beejay Builders Private Limited. At 83, Jolly Maker No.2, 8th Floor, Nariman Point, Mumbai-400021. 2) Amrapali Industrial Estate Co-operative Society Ltd., Having its address at: Dosiba Jeejeebhoy Estate, Ram Mandir Road, Goregaon(W), Mumbai-400104 and standing On Land bearing CTS No.46+50 to 56+58+59/4, of Village Goregaon, Tal-Malad, Mumbai Suburban District... Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this egard and further action will be taken accordingly.

**Description of the Property:** 

Unilateral Conveyance of land admeasuring 1960.52 sq.meters as specifically set out in the property Registration Card with building plan of Amar Business Centre Premises Co-operative Society Ltd., having address CTS No.46+50 to 56+58+59/4 of Village Goregaon, Tal-Malad, Mumbai Suburban District in favour of the Applicant Society.

Claimed Area

The hearing in the above case has been fixed on 15.03.2021 at 2.00 p.m. the address of District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) is as above.



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

PROMOTIONS

### **PUBLIC NOTICE**

Sealed offers are invited from prospective Developers purchasers for sale/Development-cum-sale of the Trust property or any part thereof belonging to a registered public trust viz., "Ramji Lakhmidas And Odhavji Lakhmidas Charity Trust" PTR No. A-171 (M) for the property mentioned in below schedule The copies of terms and conditions can be had from the undersigned on payment of Rs. 2,500/- (Rupees two thousand five hundred only) non-refundable, on all working days between 10.00 a.m. to 12.00 noon & 4.00 pm to 6.00 p.m. Last date of receiving sealed offers are within 30 days from the date of the publication of this notice.

### **Schedule of Trust Property**

Old Ward No. 13 and Old Plot No. 95, New Ward No. 17, and New House No. 1617, standing on the above Land, admeasuring area 1826 Sq. Yard (as per Municipal record) and land admeasuring area 1960 Sq. Yard (as per schedule-I) along with structures standing thereon situated at, Kaiserganj, known Gujrati Dharmashala, Opp Lal kothi, Padao, Ajmer Raiasthan.

### Date: 24.02.2021

Ramji Lakhmidas And Odhavji Lakhmidas Charity Trust Mr. Charandas Merchant (Trustee)

Site Address Gujrati Dharmashala, Kaiserganj, Opp Lal kothi, Padao, Ajmer, Rajasthan Mobile No. 9321136321

## Mr. Sandeep Merchant

(Trustee) Lila Griha, Block No.10, 28/32, Sarojini Road, Santacruz (W),Mumbai 400 054 Mobile No. 9821530567



### **AGC NETWORKS LIMITED**

Regd. Off:- Equinox Business Park (Peninsula Techno Park), Off Bandra Kurla Complex, L.B.S. Marg, Kurla (W), Mumbai - 400070. CIN: L32200MH1986PLC040652

### ON OF RESULTS OF POSTAL BALLOT THRO

As per the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulation"), as amended, the Company had provided the facility of e-voting to the Shareholders to enable them to cast their vote electronically on the resolution proposed in the Postal Ballot Notice dated January 20, 2021. The e-voting was open from 9.00 A.M. (IST) on Saturday, January 23, 2021 to 5.00 P.M. (IST) on Sunday, February 21, 2021.

The Board of Directors had appointed Dr. S. K. Jain, Practising Company Secretary as the Scrutinizer for remote e-voting on Postal Ballot resolution. The Scrutinizer has carried out the scrutiny of all the electronic votes received till 5.00 P.M. on February 21, 202 and submitted his Report on February 22, 2021.

The Consolidated Results as per the Scrutinizers' Report dated February 22, 2021 are

Particulars		% of Votes in Favour	
To approve ratification of amendment in details of Ultimate Beneficial Owners of the proposed allottee (s) previously given in the Explanatory Statement attached to the Notice of Extra Ordinary General Meeting dated November 11, 2020	Resolution	99.85	0.15

Based on the consolidated report of the Scrutinizer(s), the resolution set out in the Posta Ballot Notice has been duly approved by the Shareholders with requisite majority.

For AGC Networks Limited Sujay Sheth Date: February 23, 2021 Place: Mumbai

# Morgan Advanced Materials

## **MORGANITE CRUCIBLE (INDIA) LIMITED**

CIN:L26920MH1986PLC038607

Registered Office:B-11, MIDC Industrial Area, Walui, Aurangabad 431136. e-mail: rupesh.khokle@morganplc.com website: www.morganmms.com

## **Postal Ballot Notice**

Members of the Company are hereby informed that pursuant to Section 110 of Companies Act, 2013 read with Rule 20 and Rule 22 of Companies (Management & Administration) Rules, 2014, (including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force) and pursuan to other laws and regulations as may be applicable, the Company have sent an e-mail on February 24, 2021 through Link Intime India Private Limited along with details of User IDs and password to the members who have registered their e-mail ID with depositories or the Company and have completed the dispatch of Postal Ballot Notices on February 24, 2021 along with Postal Ballot Form and a postage prepaid self-addressed Business Reply Envelope to the members who have not registered their e-mail IDs.

The Company is seeking consent of the shareholders through Special Resolutions as set forth in the notice as per below -

- 1. Approval of Sale of Company's undertaking situated at Mehsana, Gujarat.
- 2. Approval of Material Related Party Transactions (RPT) for 2021-22. Postal Ballot Notice is also displayed on the website of the Company www.morganmms.com. The Company is pleased to offer e-voting facility to all those persons who are members of the Company as on February 19, 2021 (Record date) to enable them to cast their vote by electronic means and a person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.

Mr Prasad Takalkar, Practicing Company Secretary has been appointed as the Scrutiniser for conducting the Postal Ballot process in a fair and transparent manner. The voting through electronic means/Postal Ballot commenced on February 24, 2021 at 09.00 AM and ends on March 25, 2021 at 05.00 PM. Members are requested that the Postal Ballot form duly filled and completed by them should reach to the Scrutiniser at C/o KMP & Associates, Office No. 7/8, J Harnam Plaza, Beside Om Optical, Opp. IDBI Bank, Osmanpura, Aurangabad 431005 not later than 05.00 PM on March 25, 2021. The voting whether by post or electronic means shall not be allowed beyond 05.00 PM on March 25, 2021.

If any member casts his/her vote by electronic means or if any Postal Ballot Form is received after March 25, 2021 (i.e. after 30 days from the date of dispatch of notice), then that vote (by post of electronic means) will not be considered as valid vote and will be treated as if reply from such member has not been received. Members, who have not received Postal Ballot forms may apply to the Company and can obtain a duplicate copy thereof.

The results of the Postal Ballot will be declared before 05.00 PM on Saturday March 27, 2021 at the registered office of the Company. The aforesaid result along with the Scrutiniser's Report would be displayed on the Notice Board of the Company at its registered office and shall be intimated to the Stock Exchange where the shares of the Company are listed and will be displayed on the Company's website viz. www.morganmms.com.

In case you have any queries or issues regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available a https://instavote.linkintime.co.in, under Help section or write an email to enotices@linkintime.co.in or call at :- Tel:022 - 49186000.

Place: Aurangabad

By Order of Board of Directors For Morganite Crucible (India) Limited Date: February 24, 2021

Rupesh Khokle (Company Secretary)

## M.P. HOUSING & INFRASTRUCTURE DEVELOPMENT BOARD

Online percentage rate bids are invited for the following works from Reputed firms/Agency/ Contractors full filling registration criteria:-

		1st CALL			
System	Name of Work	Probable	Completion	Purchased	Date of
Tender		Amount	Period	Start Date, End	Tender
No.				Date and Bid	Opening
				Submission	
2021_	CONSTRUCTION OF NEW	PAC 354.46 Lakhs	09 (nine)	25.02.2021	ENVELOP-A
MPHID_	WORK RENOVATION	Cost of Form	Months	10:30 Hrs. TO	09.03.2021
130932	BARRIER FREE AND	15000/-	I/C rainy	08.03.2021	ENVELOP-B
	DEVELOPMENT WORKS	GST 1770/-	Season	17:30 Hrs.	09.03.2021
	AT GOVT. CHHATRASAL	Total 17700/-			ENVELOP-C
P.G. COLLEGE PANNA.		EMD 354500/-			12.03.2021
2021_	CONSTRUCTION OF	PAC 196.81 Lakhs	09 (nine)	25.02.2021	ENVELOP-A
MPHID_	PREMETRIC GIRLS	Cost of Form	Months	10:30 Hrs. TO	09.03.2021
123740	HOSTEL FOR TRIBAL	12500/-	I/C rainy	08.03.2021	ENVELOP-C
	WELFARE DEPARTMENT	GST 2250/-	Season	17:30 Hrs.	09.03.2021
	AT GUNOUR DIST. PANNA	Total 14750/-			
	M.P.	EMD 196810/-			
2021_	CONSTRUCTION OF	PAC 37.63 Lakhs	06 (six)	25.02.2021	ENVELOP-A
MPHID_	ADDITIONAL MOTER	Cost of Form 5000/-	Months	10:30 Hrs. TO	09.03.2021
130931	MACHANIC WORKSHOP	GST 900/-	I/C rainy	08.03.2021	ENVELOP-C
	AT ITI CAMPUS PANNA	Total 5900/-	Season	17:30 Hrs	09.03.2021
	DISTT. PANNA M.P.	EMD 37700/-			
1. Intere	sted bidders can view the o	detailed NIT on web	site www.mr	housing.in and	https://www

mptenders.gov.in. 2. The bid document(s) can be purchased online only as per schedule :- 25.02.2021 at 0.30 A.M. To 08.03.2021 at 17.30 Hrs. 3. Amendments to NIT, if any would be published on website only and not in newspapers. 4. Original Affidavit should be submitted on online.

Note: Other required document & EMD will be accept ONLINE Only. Visit us: www.mphousing.in /mphidb

E-mail: eedmohb@mp.gov.in M.P. Madhyam/100036/2021

(M.K. KHARE) EXECUTIVE ENGINEER DIV. DAMOH, Mobile No. 9406912229

**Business Standard** 

## 7TH ANNUAL INTERNATIONAL CONFERENCE FOR **CENTRE OF ECONOMIC POLICIES ANALYSIS & RESEARCH (CEPAR)**

organised the 7th Annual International conference also witnessed participation from Conference for Centre of Economic Policies academicians and research Analysis and Research (CEPAR) with the presenting their research works. theme 'Coping up with the Post lockdown Economic Environment'. The conference was partnered by National Institute of Securities Markets (NISM), Bombay Chamber of Commerce & Industry (BCCI) and Mahindra Leadership University (Mahindra & Mahindra).

The conference saw participation from various industry experts and experienced academicians from different parts of the globe discussing tracks with themes as 'Economic Growth Revival of India', 'Challenges in MSME sector', 'Logistics and Mobility' and Geopolitical Issues in the

pepartment of Economics of K J Somaiya Global Business'. The conference acted as a Institute of Management recently crucible for economic advancement. The



This is only an advertisement for information purpose and not an offer document announcement. Not for publication, distribution, or release, directly or indirectly info the United States of America or otherwise Outside India. All Capitalized terms used and not defined herein shall have the meaning assigned to them in the letter of offer dated January 08, 2021 (the "Letter of Offer" or "LOF") filed with the Stock Exchanges, namely BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE") (NSE together with BSE hereinafter referred to as the "Stock Exchanges") and the Securities and Exchange Board of India ("SEBI").



## URJA GLOBAL LIMITED

Our Company was incorporated under the Companies Act, 1956 in New Delhi as "Commitment Capital Services Private Limited" on May 29, 1992 vide Certificate of Incorporation issued by the Additional Registrar of Companies, Delhi & Haryana. Subsequently, our Company passed special resolution on October 29, 1993 and converted from private limited to public limited pursuant to fresh certificate of incorporation dated November 11, 1993 issued by Additional Registrar of Companies, Delhi & Haryana. Further, name of our Company was changed to Urja Global Limited pursuant to fresh certificate of incorporated dated August 27, 2009 issued by Registrar of Companies, National Capital Territory of Delhi and Haryana

Registered Office: 487/63, 1st Floor, National Market, Peeragarhi, New Delhi, Delhi, 110087, India Tel: 011 45588274/75;

Contact Person: Neha Shukla, Company Secretary and Compliance Officer E-mail: cs@urjaglobal.in; Website: www.urjaglobal.in
Corporate Identification Nuzmber: L67120DL1992PLC048983

## PROMOTER OF OUR COMPANY - NANDANVAN COMMERCIAL PRIVATE LIMITED ISSUE OF UPTO 5,00,00,000 PARTLY PAID-UP EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1/- EACH AT A PRICE OF ₹ 5/- PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 4/- PER EQUITY SHARE) ("RIGHTS

EQUITY SHARES") FOR AN AMOUNT UP TO ₹ 2,500 LAKHS ON A RIGHTS BASIS TO THE ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS OF URJA GLOBAL LIMITED ("THE COMPANY" OR THE "ISSUER") IN THE RATIO OF 7 RIGHTS EQUITY SHARES FOR EVERY 71 FULLY PAID-UP EQUITY SHARES HELD BY SUCH ELIGIBLE EQUITY SHAREHOLDERS ON THE RECORD DATE, i.e. ON JANUARY 15, 2021 (THE 'ISSUE"). FOR DETAILS, SEE "TERMS OF THE ISSUE" ON PAGE 48 OF THE LETTER OF OFFER

## **BASIS OF ALLOTMENT**

The Board of Directors of Urja Global Limited wishes to thank all its members and investors for the overwhelming response to the Company's Rights Issue of Equity Shares, which opened for subscription on Monday, January 25, 2021 and closed on Wednesday, February 10, 2021 and the last date for market renunciation of Rights Entitlements was Friday, February 05, 2021. Out of the total 12533 Applications for 60464659 Equity Shares including additional application from Promoter against adjustment of unsecured loan for under subscribed portion for 2357286 equity shares, Applications for 10464659 Equity Shares were rejected due to technical reasons The total number of fully valid applications received were 10578 for 5.00.000 000 equity shares including additional application from Proundersubscribed portion for 2357286 equity shares. In accordance with the LOF and on the basis of allotment finalized on February 22, 2021 in consultation with the Registrar to the Issue and BSE Limited, the Designated Stock Exchange for the Issue, the Company has on February 22, 2021 allotted 5,00,00,000 Equity Shares to the successful applicants. All valid applications have been considered for allotment

Information regarding total Applications received (i.e. Application through ASBA process):

Category		Applications received		Equity Shares applied for			Equity Shares allotted		
		%	Number	Value (Rs.)	%	Number	Value (Rs.)	%	
Eligible Equity Shareholders	10643	84.92%	43971062	54963827.50	72.72%	39398760	49248450.00	78.80%	
Renouncees	1890	15.08%	14136311	17670388.75	23.38%	8243954	10304942.50	16.49%	
Additional Application from Promoter against adjustment of unsecured loan for undersubscribed portion	-	-	2357286	2946607.50	3.90%	2357286	2946607.50	4.71%	
Total	12533	100.00%	60464659	75580823.75	100.00%	50000000	62500000.00	100.00%	

2. Basis of Allotment

Date: 23.02.2021

Place: New Delhi

Category	No. of Valid Applications Received and considered for allotment		No. of Equity Shares accepted and allotted against additional Equity Shares applied for	Total Equity Shares accepted and allotted
Eligible Equity Shareholders (A)	9915	20554813	18843947	39398760
Renouncees (B)	663	1817627	6426327	8243954
Total (C)	10578	22372440	25270274	47642714
Additional Application from Promoter against adjustment of	-	-	2357286	2357286
unsecured loan for undersubscribed portion (D)				
Total Allotment (C) + (D)	10578	22372440	27627560	5000000

Intimations for Allotment/refund/rejection cases: The dispatch of allotment advice cum refund intimation and question for rejection, as applicable, to the investors is expected to be completed on or about February 24, 2021. The instructions to SCSBs for unblocking funds were given on February 22, 2021. The Listing application was executed with BSE and NSE on February 22, 2021. The credit of Equity Shares in dematerialized form to respective demat accounts of allottees will be completed on or about February 24, 2021. No Physical Shares were tendered in the Rights Issue.

INVESTORS MAY PLEASE NOTE THAT THE EQUITY SHARES CAN BE TRADED ON THE STOCK EXCHANGES ONLY IN DEMATERIALISED FORM

DISCLAIMER CLAUSE OF BSE (DESIGNATED STOCK EXCHANGE): It is to be distinctly understood that the permission given by BSE should not, in any way, be deemed or construed that the LOF has been cleared or approved by the BSE, nor does it certify the correctness or completeness of any of the contents of the LOF. The investors are advised to refer to the LOF in the foil text of the "Disclaimer clause of BSE" on page 46 of the "LOF"

DISCLAIMER CLAUSE OF NSE: It is to be distinctly understood that the permission given by NSE should not, in anyway, be deemed or construed that the LOF has been cleared or approved by NSE; nor does it certify the correctness or completeness of any of the contents of LOF. The investors are advised to refer to the LOF for the foil text of the "Disclaimer Clause of NSE" on page 46 of the "LOF"

**REGISTRAR TO THE ISSUE** 



## **ALANKIT ASSIGNMENTS LIMITED**

Alankit House, 4E/2, Jhandewalan Extension, New Delhi, 110055 Tel: +91 11-42541955 Email: urjarights@alankit.com Website: www.alankit.com

Contact Person: Abhinav Kumar Agrawal SEBI Reg. No. INR000002532



**URJA GLOBAL LIMITED** 

Registered Office: 487/63. 1st Floor. National Market Peeragarhi, New Delhi, Delhi, 110087, India

Telephone: +91 011 45588274/75; Contact Person: Neha Shukla, Company Secretary and

Compliance Officer; E-mail: cs@urjaglobal.in;

Website: www.urjaglobal.in;

Corporate Identity Number: L67120DL1992PLC048983 Investors may contact the Registrar to Issue/Compliance Officer

in case of any Pre-Issue/ Post Issue related problems such as non-receipt of Allotment advice/demat credit etc.

Investors may contact the Registrar or the Company Secretary and Compliance Officer for any pre issue or post issue related matter. All grievances relating the ASBA process may be addressed to the Registrar, with a copy to the SCSBs (in case of ASBA process), giving folio details such as name, address of the Applicant contact numbers), e- mail address of the sole/first holder, folio number or demat account number, number of Rights Equity Shares applied for, amount blocked, ASBAAccount number, and the Designated Branch of the SCSBs where the Application Form or the plain paper applications as the case may be, was submitted by the Investors along with

a photocopy of the acknowledgement slip

THE LEVEL OF SUBSCRPTION SHOULD NOT BE TAKEN TO BE INDICATIVE OF EITHER THE MARKET PRICE OF THE EQUITYSHARES ORTHE BUSINESS PROSPECTS OF THE COMPANY. For Uria Global Limited Neha Shukla

Company Secretary & Compliance Officer

The LOF is available on the website of the SEBI at www.sebi.gov.in; the stock exchanges i.e National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com; BSE Limited at www.bseindia.com; and the website of the Company, www.urjaglobal.in. Investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to the same, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 14 of the

The Rights Entitlements and the Rights Equity Shares have not been, and will not be, registered under the he United States Securities Act of 1933, as amended) the ("US Securities Act") or under any securities laws of any state or other jurisdiction of the United States and may not be offered, sold, resold, allotted, taken up, exercised, renounced, pledged, transferred or delivered, directly or indirectly within the United States or to, or for the account or benefit of, U.S. Persons (as defined in Regulations except for these purposes, U.S. Persons include persons who would otherwise have been excluded from such term solely by virtue of Rule 902(K)(1)(VIII)(B) or Rule 902(K)(2)(I)), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the US Securities Act and in compliance with any applicable securities laws of any state or other jurisdiction of the United States. Accordingly, the Rights Entitlements and Rights Equity Shares were offered and sold (i) in offshore transactions outside the United States to non-U.S. Persons in compliance with Regulation S to existing shareholders located in jurisdictions where such offer and sate of the Rights Equity Shares is permitted under laws of such jurisdictions, and (ii) in the United States to U.S. Persons who are U.S. QIBs and are also Qualified Purchasers pursuant to applicable exemptions under the US Securities Act and the Investment Company Act. There will be no public offering in the United States. The Rights Equity Shares and Rights Entitler are not transferable except in accordance with the restrictions.

## महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण ई-निविदा सूचना



कार्यकारी अभियंता, विद्युत/प्राधिकरण, म्हाडा, कलानगर, गृहनिर्माण भवन, पहिला मजला, रुम नं. २१२, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१ या कार्यालयामार्फत खालील दर्शविलेल्या कामाकरिता ब-२ (बाबनिहाय) नमुण्यात Digitally Signed & unconditional ऑनलाईन, ई-निविदा, नोंदणीकृत एजन्सी की ज्यांची शासकीय/निमशासकीय संस्थेमध्ये वाहने पुरविण्याचा कमीत कमी ३ वर्षे अनुभव व कमीतकमी १२ वाहने (१००० सीसी वरील) मालकीची असणाऱ्या ठेकेदाराकडून दि. २५/०२/२०२१ ते दि. १२/०३/२०२१ या कालावधीत ई-निविदा मागविण्यात येत आहे. निविदापूर्व बैठक ०५/०३/२०२१.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबईस्थित विभागीय मंडळांना एकूण ५५ वाहने, १००० सीसी क्षमता व वरील वातानुकुलीत (डिझेल/पेट्रोल/सीएनजी) इंधनावरील भाडेतत्वावर दोन वर्षाकरिता उपलब्ध करून देणेबाबत, वाहनचि परिवहन विभागात नोंदणी जानेवारी २०१५ नंतरची असावी.

वरील कामाबद्दलची सर्व महिती खालील नमुद वेबसाईटवर उपलब्ध आहे.

- १) http://mahatenders.gov.in

२) http://mhada.maharashtra.gov.in

म्हाडा-गृहनिर्माण क्षेत्रातील देशातील अग्रगण्य संस्था कार्यकारी अभियंता/विद्युत, CPRO/A/78

पाधिकरण बँक ऑफ बडोदा

शाखा: घोडबंदर रोड, ठाणे (प)



दूरध्वनी: ०२२-२५८९३८७७/२५८९८५१०

## कब्जा सूचना

(स्थावर मिळकतीकरिता)(नियम ८(१) पहा)

निम्नस्वाक्षरीकार यांनी बँक ऑफ बडोदाचे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून २३.१०.२०२० रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. किरण प्रसाद अलवा आणि श्रीम. कुमुदा के अलवा यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रू. ५३.८४.८२४/- (रुपये त्रेपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे चोवीस मात्र) ३१.०८.२०२० रोजीस ही रक्कम सदरह सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत

् कर्जदारांनी सदरह रक्कम चकती करण्यामध्ये कसर केलेली आहे. कर्जदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी सिक्यरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८ सहवाचता ॲक्टचे कलम **१३ चे उप–कलम (४)** च्या अन्वये त्यांना प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर

करून १८ फेब्रुवारी, २०२१ रोजी येथे याखाली वर्णिलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा बँक ऑफ बडोदाच्या रू. ५३,८४,८२४/- (रूपये त्रेपन्न लाख चौऱ्याऐंशी हजार आठशे चोवीस मात्र)

तारण मत्ताच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टचे कलम १३ चे उप-कलम (८) च्य तरतुदींनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

३१.०८.२०२० पर्यंत लावलेले व्याज आणि त्यावरील व्याजाच्या अधीन राहील

### स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. १०१, १ ला मजला, ए विंग, ओम साई प्लाझा, वैभव गार्डन हॉटेल जवळ, घोडबंदर रोड, ओवला, ठाणे पश्चिम- ४००६१५ च्या समाविष्ट मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

सीमाबद्ध: उत्तरेला: सी विंग पूर्वेला: वैभव हॉटेल

ज्याअर्थी.

दक्षिणेला: घोडबंदर रोड पश्चिमेला: अरिहंत प्लाझ सही /

दिनांक: १८.०२.२०२१ ठिकाण : मुंबई

प्राधिकृत अधिकारी बँक ऑफ बरोडा

... अर्जदार

... प्रवर्तक/प्रतिवादी

### जिल्हा उप-प्रबंधक, को-ऑपरेटिव्ह सोसायटीज्, मुंबई शहर (३) सक्षम प्राधिकरणाचे कार्यालय महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅटस् ॲक्ट, १९६३ च्या कलम ५ ए अन्वये

म्हाडा इमारत, तळमजला, कक्ष क्र. ६९, वांद्रे (पू.), मुंबई ४०००५१ क्र. डीडीआर-३/एमयुएम/डिम्ड कन्व्हे/नोटीस/२०२१/५४८

### (नियम १३(२) पहा) संबंधित पक्षकारांसाठी सूचनेचे प्रपत्र

महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅटस (रेग्युलेशन ऑफ द प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन, सेल, मॅनेजमेंट ऑण्ड टान्सफर) ॲक्ट. १९६३ च्या कलम ११ अन्वये अर्ज

मोफा (नियम ११(९)(ई)) च्या फॉर्म XIII मधील जाहीर सूचना म्हाडा इमारत, तळमजला, कक्ष क्र. ६९, तळमजला,वांद्रे (पू.), मुंबई ५१ येथील सक्षम प्राधिकरणासमो अर्ज क्र. ०६ सन २०२१

पृथ्वी प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि., अंधेरी कुर्ला रोड, मरोळ फायर ब्रिगेड समोर, मरोळ नाका,

अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९.

१. श्रीम. रजनी एल. गांधी २०२-२०३, पुष्पक, एन.एस. रोड लगत, १०, जुहू स्कीम, मुंबई-४०० ०४९.

२. श्री. अब्दुल्लाभाई हाफिजुल्लाभाई (मयत) श्रीम. आयशाबाई अब्दल्लाभाई

पृथ्वी प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. (कंपाऊंड)

मरोळ नाका, अंधेरी कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०५९.

वरील नावाचे अर्जटार प्रवर्तक/प्रतिवादी

वरील अर्जाची पृढील सुनावणी

प्रमाणपत्र जारी करण्यासाठी वरील नावाचे प्रवर्तक/प्रतिवादी यांच्या विरोधात महाराष्ट्र ओनरशीप फ्लॅटस् (रेग्युलेशन ऑफ प्रमोशन ऑफ कन्स्ट्रक्शन, सेल मॅनेजमेंट ॲण्ड ट्रान्स) ॲक्ट, १९६३ च्या कलम ११ अन्वये अर्जदारांनी दाखल केला आहे.

सदर अर्जावरील सुनावणी ही वरील नमुद पत्त्यावर सक्षम प्राधिकरणासमोर ०४/०२/२०२१, १८/०२/२०२१ रोजी नियोजित होती.

परंतु उत्तरवादीनी सक्षम प्राधिकरणासमोर नियोजित वेळी हजर राहण्यास कसूर केली आणि म्हणून सक्षम प्राधिकरण पुन्हा एकदा तुम्हाला कळविण्यासाठी आवश्यक निर्देश जारी करीत आहेत की सदर अर्जाची पुढील सुनावणी वरील नमुद पत्त्यावर सक्षम प्राधिकरणासमोर दि. ०८.०३.२०२१ रोजी दु. ३.०० वा. नियोजित आहे.

जर तुम्ही व्यक्तीशः किंवा रितसर नियुक्त केलेल्या प्रतिनिधीच्या मार्फत वरील दिलेले तारीख किंवा तारखांना उत्तर दाखल केले नाही आणि/किंवा हजर राहील नाहीत तर प्रकरणावर एकतर्फी सुनावणी होऊन

माझ्या हस्ते आणि सक्षम प्राधिकरणाच्या शिक्क्याने दिले.

दिनांक: २२/०२/२०२१

जिल्हा उप प्रबंधकांकरिता को-ऑपरेटिव्ह सोसायटीज, मुंबई शहर (३) सक्षम प्राधिकरण, मोफा १९६३ च्या कलम ५ ए अन्वये

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपीठ कंपनी योजना अर्ज क्र. ११२७ सन २०२० मधील कंपनी योजना याचिका क्र. १०८९ सन २०२०

कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रकरणात कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि इतर प्रयोज्य तरतुदी आणि

वेळोवळी प्रचलित त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या प्रकरणात

सॅटमॅट्रिक्स सॉफ्टवेअर आणि सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ("हस्तांतरक कंपनीं'') सह नाईस इंटरॲक्टीव्ह सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरिती कंपनी'') आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्या एकत्रिकरणाच्या (अंतर्लयनाद्वारे एकत्रिकरण) योजनेच्या प्रकरणात

सॅटमॅट्रिक्स सॉफ्टवेअर ॲण्ड सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट आयडेन्टिटी क्र. यु७२२००पीएन२००७पीटीसी१८१७१० सह कंपनी अधिनियम,

१९५६ च्या तरतुदीन्वये स्थापित कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे २१०, प्लॅटिनम स्क्वेअर, सर्व्हे क्र. ३०/३ए, ३०/३बी, ३१/१, ३२/१ए आणि १बी,

एम्बॅसी टेक झोन, पुणे ४११०५७, महाराष्ट्र, भारत.

दिनांक २२ फेब्रुवारी, २०२१

हयात हॉटेल जवळ, नगर रोड, विमान नगर, पुणे ४११०१४, महाराष्ट्र, भारत. ....पहिली याचिकाकर्ता कंपनी

नाईस इंटरॲक्टिव्ह सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट आयडेन्टिटी क्र. यु७२२००पीएन२००३पीटीसी१७८२६८ सह कंपनी अधिनियम, १९५६ च्या तरतुदींन्वये स्थापिती कंपनी आणि जिचे नोंदणीकृत कार्यालय आहे, ८ वा मजला, 'ए'' आणि ''बी'' विंग, ब्लॉक ऱ्हाईन, राजीव गांधी इन्फोर्टेक पार्क, फेज॥,

...दुसरी याचिकाकर्ता कंपनी

याचिकेची सूचना कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत याचिका सॅटमॅट्रिक्स सॉफ्टवेअर ॲण्ड सिस्टम्स् इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, हस्तांतरक कंपनी सह नाईस इंटरॲक्टिव्ह सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हस्तांतरिती कंपनीदारे सादर करण्यात आली जी २१ जानेवारी. २०२१ रोजी सन्माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (खंडपीठ V) द्वारे दाखल करण्यात आली होती. सदर याचिका ११ मार्चः २०२१ रोजी कंपनी प्रकरणे घेणाऱ्या सन्मानीय न्यायाधिकरणासमोर सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली आहे. कोणीही सदर याचिकेच्या बाजूने किंवा विरोध करण्यास इच्छुक असल्यास याचिकेच्या सुनावणीकरिता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी किमान दोन दिवस अगोदर त्यांच्या किंवा त्याच्या वकिलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतूची सूचना याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडे पाठविणे आवश्यक आहे. विरोधाची पार्श्वभूमी किंवा शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे. याचिकेची प्रत कोणार्ह व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर याचिकाकर्त्याच्या विकलांद्वारे पुरविण्यात येईल.

> राजेश शाह ॲण्ड कं. करित याचिकाकर्त्यांकरिता वकील

मे. राजेश शाह ॲण्ड कं. याचिकाकर्त्यांकरिता वकिल १६, ओरिएंटल बिल्डिंग, ३०, नागिनदास मास्टर रोड, फ्लोरा फाऊंटन, दिनांक: २३ फेब्रुवारी, २०२१. फोर्ट, मुंबई-४०० ००१

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS

www.freepressjournal.in

### सूचना

पीडीलिट इंडस्ट्रिज लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय : रेजेन्ट चेंबर्स, ७वा मजला, जमनालाल बजाज मार्ग,

मंबई-४०० ०२१. महाराष्ट्र सूचना याद्वारे देण्यात येते की, कंपनींच्या खालील नमूद तारणांसाठीचे प्रमाणपत्र हरवले आहे आणि सद्र तारणांच्या धारकांनी कंपनीला नवीन प्रमाणपत्र जारी करण्यात अर्ज केला आहे. कंपनीने धारकांना कळवले आहे की, सदर शेअर्स हे आयईपीएफ रुल्स प्रमाणे आयईपीएफ यांना हस्तांतर केले

आहे. कोणतीही व्यक्ती ज्यांना सदर तारणांच्या संदर्भात कोणत्याही दावा असल्यास त्यांनी तसे कंपनीकडे त्यांच्या नोंदणीकृत कार्यालयात या तारखेपासून १५ दिवसांत तसे दावे दाखल करावेत अन्यथा कंपनी पुढील सूचनेशिवाय धारकांना नवीन प्रमाणपत्र जारी करण्याची प्रक्रिया करेल. धारकांचे नाव तारणांची तारणांचा प्रकार

I		आाण दशना मूल्य	सख्या	
I	सेलेना कोठारी	समभाग शेअर्स	9800	२५३१८८३५०-२५३१८९०४९
l		दर्शनी मूल्य रु. १/-		२५२४५३९२९-२५२४५४६२८
I	ठिकाणःमुंबई दिनांक : २४/२,	/२०२१		धारकाचे नाव सेलेना बीजली
•				



## एजीसी नेटवर्क्स लिमिटेड

नों. का : इक्विनॉक्स बिझनेस पार्क (पेनिन्सुला टेक्नो पार्क,) ऑफ बांद्रा-कुर्ला संकुल, एल.बी.एस. मार्ग, कुर्ला (प), मुंबई - ४०००७० **सीआयएन** : एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५२

## **–** व्होटींग मार्फत टपाल मतदानाच्या निकालाची घोषणा

कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या प्रयोज्य तरतृदी आणि सुधारित सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''एलओडीआर रेग्युलेशन'' नुसार कंपनीने भागधारकांना दिनांक २० जानेवारी, २०२१ च्या टपाल मतदान सूचनेत प्रस्तावित केलेल्या ठरावावर इलेक्ट्रॉनिक रित्या त्यांचे मत देणे त्यांना शक्य व्हावे म्हणून ई-व्होटींगची सुविधा पुरवली होती. ई-व्होटींग शनिवार, २३ जानेवारी, २०२१ रोजी स. ९.०० वा (भाप्रवे) पासून रविवार, २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी सं. ५.०० वा. (भाप्रवे) पर्यंत खुले होते.

. संचालक मंडळाने टपाल मतदानाच्या ठरावावर रिमोट ई-व्होटींग साठी तपासणी अधिकारी म्हणून डॉ. एस. के. जैन, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी यांची नियुक्ती केली होती. तपासणी अधिकाऱ्यांनी २१ फेब्रुवारी, २०२१ रोजी सं. ५.०० वा. पर्यंत प्राप्त झालेल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मतांची पडताळणी केली आणि २२ फेब्रुवारी. २०२१ रोजी त्यांचा अहवाल सादर केला.

दिनांक २२ फेब्रुवारी, २०२१ च्या तपासणी अधिकाऱ्यांच्या अहवालाप्रमाणे एकत्रित निकाल

खालालप्रमाणः			
तपशील	ठरावाचा	बाजुने पडलेल्या	विरुद्ध
	प्रकार	मतांची %	मतांची %
दिनांक ११ नोव्हेंबर, २०२० च्या विशेष सर्वसाधारण	विशेष	९९.८५	0.84
सभेच्या सूचनेला जोडलेल्या स्पष्टीकरणात्मक	ठराव		
निवेदनात आधी दिलेल्या प्रस्तावित वाटप ग्राहींच्या			
निर्णायक लाभार्थी मालकांच्या तपशिलामधील			
दुरुस्त्यांच्या अनुसमर्थनास मंजुरीसाठी			
नगरणी अधिकारमांच्या गकवित अस्तानाच्या :	भाराचे जाान्न	गतराज गन्जेत गां	टबेबा गाव

अधिकाऱ्यांच्या एकत्रित अहवालाच्या आधारे टपाल मतदान सूचनेत मांडलेला ठराव आवश्यक बहमताने भागधारकांकडून रितसर मंजुर करण्यांत आला.

एजीसी नेटवर्क्स लिमिटेड साठी सही/-

दिनांक : २३ फेब्रुवारी, २०२१ ठिकाण : मुंबई

सुजय शेठ अध्यक्ष

### विक्री सूचना ... त्रीआयएन : यु६३०१३डीएल२००४पीटीसी१२८६८० , १ ला मजला, रोड क्र. ४, स्ट्रीट क्र. १०, महिपालपूर इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी कोड, २०१६ अंतर्गत ई-लिलाव विक्री सूचना

-सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी कोड, २०१६ आणि त्या अंतर्गत केलेल्या नियमावलीच्या अंतर्गत सर्वसामान्य जनतेला सूचना याद्वा रण्यात येते की, मे. एसबीएस ट्रान्सपोल लॉजिस्टिक्स प्रा. लि. (समापनातील) (''**कॉपॉरेट कर्जदार'** 'किंवा ''**कंपनी')** व्यवसाय हा मान्यता प्राप्त ई-लिलाव सेवा पुरवठादारांच्या मार्फत ''जे आहे जेबे आहे, जे आहे जसे आहे, जे **का**ही आहे तेथे आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय तत्वाने'' इन्सॉल्क्ट्सी अँण्ड बॅकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (लिक्विडेशन प्रोसेस), रम्युलेशन्स, २०१६ च्या रेम्युलेशन ३२ (एफ) नुसार चालु कंपनी म्हणून विकण्याचे प्रस्तावित आहे. व्यवस्थेकरिता सदर प्रस्ताव हा कोणत्याही प्रकारची हमी आणि क्षतीपूर्तीशिवाय आहे. खालील कोष्टकात नमूद कॉपीरेट कर्जदारांच्या व्यवसायाकरिता बोली वेबसाईट https://ncitauction.auctiontiger.net द्वारे ई-

लिलाव सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्युअरमेंट टेक्नॉलॉजिस लिमिटेड (ऑक्शन टायगर यांच्यामार्फत ऑनलाईन घेण्यात येतील.)

1			,
ı	संभाव्य बोलीदाराद्वारे आवश्यक प्रपत्र, शपथपत्र, घोषणा इ. चे सादरीकरण	२४.०२.२०२१ ते ०३.०३.२०२	8
ı	निरिक्षणाची तारीख आणि वेळ	०८.०३.२०२१ आणि ०९.०३.३	१०२१ रोजी
ı		(स. ११.०० ते सायं. ५.००)	
ı	इअर सादर करण्याची अंतिम तारीख	१२.०३.२०२१ रोजी सायं. ५.०	२ पर्यंत
ı	लिलावाची तारीख आणि वेळ	१५.०३.२०२१ रोजी दु. ०३.००	ते सायं. ०५.००
ı	कंपनीच्या व्यवसायाचा तपशील	राखीव किंमत (भा.रुत)	इअर (भा.रुत)
ı	चालु कंपनी म्हणून विक्रीकरिता उपलब्ध मत्ता आणि दायित्व समाविष्ट	१,८३,५१,०००/-	१८,५०,०००/-
ı	कंपनीच्या व्यवसाय		
ı	(उपलब्ध मत्ता आणि दायित्वांसह व्यवसायाचा संपूर्ण तपशिल हा ई-लिलाव		
ı	प्रक्रिया माहिती दस्तावेजांमध्ये दिलेला आहे)		

इच्छुक अर्जदार ई-लिलाव प्लॅटफॉर्म https://ncltauction.auctiontiger.net आणि कॉपोरेट कर्जदारांची वेबसाईट www.sbstranspole.in वर सुद्धा उपलब्ध मत्ता आणि दाथित्वाचे तपशिल, ई-लिलाव बोली अर्ज प्रपत्र, घोषणा आणि हमी प्रपत्र, ऑनलाईन ई-लिलावाच्या सर्वसाधारण अर्थे आणि शतींचा तपशिल समाविष्ट संपूर्ण ई-लिलाव प्रक्रिया माहिती दस्तावेजांचा संदर्भ घेबु शकतात. परिसमापकांचा कोणतेही कारण न देता कोणतीही बोली स्विकारणे किंवा नाकारणे किंवा रह करणे किंवा कोणत्याही वेळी ई-लिलावाच्या कोणत्याही अर्थी वाढविणे किंवा सुधारण्याचे सर्वस्वी हक्क आहेत. ई-लिलाव बोलीच्या संदर्भातील कोणत्याही चौकशीकारता संपर्क : श्री. प्रवीणकुमार थेवर +९१ ९७२२७७८८२८ / +९१-०७९-६८१३६८५४, ईमेल : praveen.thevar@au

मोहन लाल जैन

सबीएस ट्रान्सपोल लॉजिस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड च्या प्रकरणातील

. भें. क्र. आयबीबीआय/आयपीए-०२२/आयपी-एन०००६/२०१६-१७/१०००६ आयबीबीआय कडील नोंदणीकृत पत्ता : एफ-२/२८, सेक्टर - १५, रोहिणी, नवी दिल्ली - ११००८९ आयबीबीआय कडील नोंदणी ईमेल आयडी :

परिसमापकांचा प्रकल्प निहाय पत्ता : द्वारा सुमेधा मैंनेकमेंट सॉल्युजन्स प्रा. लि. बी-१/१२, २ रा मजला, सफदरजंग एन्क्लेव्ह, नवी दिही ११००२९ फोन : ०११ ४१६५ ४४८१/८५/+९१७०४२७७३५६४ दिनांक : २४.०२.२०२१

## फॉर्म ए

जाहीर उदघोषणा (इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)

			न, २०१६					
कल्य	याणी	एज्युकेशन प्र	ायव्हेट वि	लिमिटेः	डच्या ध	नकोंच्य	ा माहिर्त	ोसाठी
,	_			^	1	_	001	

	कार बाजा १०वुवासा प्राच	व्हटालानटडच्या वनकाच्या माहितासाठा			
१	कॉर्पोरेट कर्जदाराचे नाव	कल्याणी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड			
2	कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख	११ जुलै, २००३			
w	कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/ नोंदणीकृत आहे ते प्राधिकरण	कंपनी निबंधक, मुंबई			
8	कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर/लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन नंबर	यु८०१००एमएच२००३पीटीसी१४४२९२			
ų	कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय व मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता	१. नोंदणीकृत कार्यालयः सी/ओ. रवि कम्युनिकेशन्स, जे.जे. हॉस्पिटल कंपाऊंड, भायखळा, मुंबई ०८. २. मुख्य कार्यालयः पराग, ४६, अश्विन सेक्टर, हॉटेल साई पॅलेस जवळ, मुंबई-आग्रा हायवे, नाशिक-४२२००९२.			
ξ	कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू होण्याची तारीख	१९ फेब्रुवारी, २०२१ (आदेशाची तारीख)			
૭	नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख	१८ ऑगस्ट, २०२१.			
۷	अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	नावः विनितः गँगवाल नोंद क्र.: आयबीबीआय/आयपीए-००२/आयपी- एन०००९१/२०१७-१८/१०२३५.			
9	बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिक यांचा पत्ता आणि ई-मेल	पत्ताः कार्यालय क्र. ५०३, ५वा मजला, वरूण कॅपिटल, सीटीएस क्र. ३६४–३६५/१३, जे.एम. रोड लगत, भारत पेट्रोलियम लेन, सिटीओटेल बाजुला, शिवाजीनगर, पुणे–४११००५. ईमेलः ip.vinitgangwal@sudharman.in			
१०	अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल	५०४, ५वा मजला, दी सेंटर बिल्डिंग, शेल कॉलनी रोड, चेंबुर (पूर्व), मुंबई-४०००७१. ईमेल: ip.kalyanieducation@sankalp-ipe.com			
११	दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख	५ मार्च, २०२१.			
१२	अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले कलम २१ च्या पोट- कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग, असल्यास	उपलब्ध माहितीच्या आधारावर लागू नाही			
१३	एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे)	उपलब्ध माहितीच्या आधारावर लागू नाही			
१४	(ए) संबंधित फॉर्म्स आणि	ए) वेबलिंक: https://www.ibbi.gov.in/downloads			

याद्वारे सूचना देण्यात येते की, राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई बेंचने १९ **फेब्रुवारी, २०२१** रोजी **कल्याणी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड** विरुद्ध एक निगमीय नादारी निर्णय प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. कल्याणी एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड च्या धनकोंना याद्वारे अंतरिम निर्णय व्यावसायिकांकडे बाब १० समोरील पत्त्यावर **५ मार्च, २०२१** किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते. वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी गुराव्यांसह त्यांचे दावे व्यक्तिश:, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत ु दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल

बी) लागू नाही

(बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील (संबंधित फॉर्म्सकरीता)

येथे उपलब्ध आहेत :

विनित गँगवाल अंतरिम निर्णय व्यवसायिक

आयबीबीआय/आयपीए-००२ दिनांक : २३ फेब्रुवारी, २०२१ आयपी-एन०००९१/२०१७-१८/१०२३५

जाहीर सूचना

माझे अशिल हे एक श्री. नयन ए शाह **(''इच्छुक विक्रेते'')** यांच्यासह पंजाब नॅशनल बँक एम्प्लॉयमेंट को ऑफ्रोटेव्ह हारूसिंग मोमायटी लिमिटेहटारे वितरीत विवक्षित शेअर्म आणि त्याम अनुरूप याखाली लिहिलेल्य **परिशिष्टामध्ये** अधिक सविस्तर विवरणीत फ्लॅट धारक क्र. १७ **(''सदर मिळकत'')** इच्छुक विक्रत्यांकडून तपास करीत आहेत.

सर्व व्यक्ती ज्यांना सदर परिसर किंवा त्याच्या कोणत्याही भागावर किंवा त्या विरुध्द कोणताही दावा जसे की कोणत्याही दस्तावेजाच्या स्वरूपात (जे इच्छुक विक्रेत्यांकडून गहाळ झाले/हरविले आहेत) किंवा विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, भेट, विश्वस्त, निर्वाह, ताबा, कुळवहिवाट, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स, धारणाधिकर किंवा अन्य कोणत्याही स्वरूपातील किंवा माझ्या अशिलाच्या नावे इच्छुक विक्रेत्यांद्वारे सदर मेळकतची विक्री आणि हस्तांतरास अन्य काही आक्षेप असल्यास कृपया याद्वारे लिखीत स्वरुपात नमूद तशा दावे किंवा आक्षेपाच्या पुष्ठ्यर्थ दस्तावेजी पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकारांना पत्ता लॉ स्क्राईब्स, ३०३, लोटस प्राईड, सें फ्रान्सिस रोड, विले पार्ले (पश्चिम), मृंबई ४०० ०५६ येथे सदर सूचना प्रकाशनाच्या तारखेपासून ७ (सात देवसांच्या आत कळवावे, कसूर केल्यास, माझे अशिल समजतील आणि स्विकारतील की, असे दावे किंव आक्षेप अस्तित्वात नाहीत आणि असल्यास ते अस्तित्वात नसल्याचे /त्यागित /परित्यागित मानले जातील आणि माझे अशिल अशा कोणत्याही दावा किंवा आक्षेपाच्या संदर्भाशिवाय इच्छुक विक्रेत्यांकडून सदर मिळकत संपादन

### परिशिष्ट सदर मिळकतीचे वर्णन

नोंदणी क्रमांक बीओएम/एचएसजी-३१०२ सन १९७२ धारक महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह सोसायटीज कायदा, १९६० च्या तरतदीं अंतर्गत नोंटणीकत एक को-ऑपरेटिव्ह सोसायटी पंजाब नॅशनल बँक एम्प्लॉयमेंट को . . . ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेडद्वारे वितरीत शेअर प्रमाणपत्र धारण क्र. ३७ मध्ये एकत्रित विभिन्न क्र. **१८१** ने १८५ (दोन्ही समाविष्ट) धारक प्रत्येकी रु.५०/- (रुपये पन्नास मात्र) चे ५ (पाच) पूर्ण भरणा शेअर्स आणि अश शेअर्सशी संबंधित, प्लॉट क्र. १५, टीपीएस–६, लेब्धुभाई पार्कच्यासमोर, अंधेरी (प.), मुंबई येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित गाव विले पार्ले पश्चिम, तालुका अंधेरी, मुंबई उपनगर जिल्ह्याच्या सीटीएस क्र. ६३९ ते ६३१/५ धारक जमिनीवर उभारलेल्या सदर सोसायटीच्या इमारतीच्या तळमजला, सी विंगवरील मोजमापित ६ चौरस मीटर्स (बांधिव क्षेत्र) असलेला फ्लॅट धारक क्र.१७. दिनांक २४ फेबवारी, २०२१ रोजी

> राजेश नायर वकील

> > नि. क्र. ११

...अर्जदार

प्रभारी प्रबंधक

डीआरटी-॥, मुंबई

## मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २

३ रा मजला, एमटीएनएल भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई - ४००००५ मूळ अर्ज क्र. १५५ सन २०२०

दि जम्म् ॲण्ड काश्मिर बँक लि विरुद्ध

नासिर अहमद खान आणि अन्य ज्याअर्थी वरील नमूद अर्जदार यांनी त्यातील नमूद विद्यमान आणि पुढील व्याज, खर्च आणि इतर अनतोषांसह एकत्रित रकमेच्या वसलीकरिता सदर न्यायाधिकरणात वरील नमद अर्ज दाखल केला

ज्याअर्थी साधारण स्वरुपात समन्सची बजावणी परिणामकारक होऊ शकली नाही आणि ज्याअर्थी सद्र न्यायाधिकरणाद्वारे दुय्यम बजावणीकरिता अर्ज संमत करण्यात आला आहे.

तुम्हाला सदर न्यायाधिकरणासमक्ष व्यक्तिशः वा विकलाद्वारे लेखी विवरणपत्र/म्हणणे दाखल करण्यासाठी आणि आज्ञेप्रमाणे अनुतोष का संमत करण्यात आला नाही याची कारणे दर्शविण्यासाठी दि. २३ एप्रिल. २०२१ रोजी स. ११.०० वा. उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत सूचना घ्यावी की, कसूरवार ठरल्यास, तुमच्या अनुपस्थितीत अर्जाची सुनावणी होईल आणि निर्धारित

गाझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ११ फेब्रु, २०२१ रोजी दिले.

सर्व प्रतिवादींचे नाव आणि पत्ता:

नसिर अहमद खान मे. पटेल एन्टरप्रायझेसचे एकमेव प्रोप्रायटर मुश्ताक अहमद यांचा मुलगा, रहिवासीत येथे १३०७ समर्थ अंगन, मिलत नगर समोर, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०० ०५३.

फ्लॅट क्र. १०२, ११ वा मजला, मुल्ही टॉवर, मिलत नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३. फोजिया निसर खान नसिर अहमद खान यांची पत्नी

रहिवासीत येथे १३०७॥ बी, समर्थ अंगन, मिलत नगर समोर, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई-युसुफ निसर खान उउ नसिर अहमद खान यांचा मुलगा

रहिवासीत येथे १३०७॥ बी, समर्थ अंगन, मिलत नगर समोर, ओशिवरा, अंधेरी (पश्चिम), मुंबई

जाहीर उद्घोषणा इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (इन्सॉल्व्हन्सी रिझॉल्युशन प्रोसेस फॉर कॉर्पोरेट पर्सन्स)

### रिवॉर्ड बिजनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडच्या धनकोंच्या माहितीसाठी संबंधित तपशील रिवॉर्ड बिजनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट कर्जदाराच्या स्थापनेची तारीख १३/०९/२००४ कॉर्पोरेट कर्जदार ज्या अंतर्गत स्थापित/नोंदणीकृत निगम व्यवहार मंत्रालय, आरओसी मुंब आहे ते प्राधिकरण कॉर्पोरेट कर्जदाराचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी यु७४९९९एमएच२००४पीटीसी१९०७४८ नंबर/लिमिटेड लायाबिलिटी आयडेन्टिफिकेशन कॉर्पोरेट कर्जदाराच्या नोंदणीकृत कार्यालय ए ४१३, ४था मजला, प्लॉट क्र. ७११ ए, भायखळा सर्व्हिसे मुख्य कार्यालय (असल्यास) ह्यांचा पत्ता

रेग्यलेशन, २०१६ च्या नियम ६ अंतर्गत)

प्रिमायसेस इंडस्ट्रियल इस्टेट, डी.के. रोड, घोडपदेव भायखळा, मुंबई ४०००२७. ६ कॉर्पोरेट कर्जदाराच्या बाबतीत नादारी सुरू एनसीएलटी आदेश दिनांक १८/०२/२०२१ (२३/०२/२०२१ रोजीस एनसीएलटी वेबसाईट येथे प्रकाशित) नादारी निर्णय प्रक्रिया समाप्तीची अंदाजित तारीख १७/०८/२०२१ अंतरिम निर्णय व्यावसायिक म्हणून कृती श्री. पियुष किसनलाल जानी करणाऱ्या नादारी व्यावसायिकाचे नाव आणि आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१४३९/२०१८-१९/१२१६४. बोर्डाकडे नोंदणीकृत अंतरिम निर्णय व्यावसायिक पत्ता: ओम आश्रय, मझार मागे, रिंग रोड, गोंदिया (एम.एस.) यांचा पत्ता आणि ई-मेल ईमेल: capiyushj@gmail.com अंतरिम निर्णय व्यावसायिकांशी दळणवळण पत्ताः सी/ओ, जितेंद्र यादव, ११, सिंग हाऊस, २रा मजला, करण्याकरिता वापरावयाचा पत्ता आणि ई-मेल २३ अंबालाल दोशी मार्ग, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जवळ, फोर्ट,

११ | दावे सादर करण्यासाठी अंतिम तारीख अंतरिम निर्णय व्यावसायिकांनी निश्चित केलेले लागू नाही कलम २१ च्या पोट-कलम (६ ए) च्या खंड (बी) अंतर्गत धनकोंचे वर्ग. असल्यास १३ एका वर्गातील धनकोंचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून कृती करण्यासाठी ठरलेल्या नादारी व्यावसायिकांची नावे (प्रत्येक वर्गासाठी तीन नावे) ए) https://ibbi.gov.in/downloadforms.html येथे

(बी) प्राधिकृत प्रतिनिधींचे तपशील येथे उपलब्ध | उपलब्ध संबंधित फॉर्म्स.

बी) वरील बाब क्र. १० येथे नमुद पत्तावर याद्वारे सूचना देण्यात येते की, सन्माननिय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, १८/०२/२०२१ रोजी रिवॉर्ड **बिजनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड** विरुद्ध एक निगमीय नादारी निर्णय प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आणि दिनांक २३/०२/२०२१ रोजी वेबसाईटवर प्रकाशित केले.

रिवॉर्ड बिजनेस सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड च्या धनकोंना याद्वारे अंतरिम निर्णय व्यावसायिकांकडे बाब १ समोरील पत्त्यावर ०९/०३/२०२१ किंवा त्यापूर्वी त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करण्यास सांगण्यात येते. वित्तीय धनकोंनी पुराव्यांसह त्यांचे दावे केवळ इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत. अन्य सर्व धनकोंनी रुराव्यांसह त्यांचे दावे व्यक्तिश:, टपालाने किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सादर करावेत.

-दाव्यांचे खोटे किंवा दिशाभूल करणारे पुरावे सादर करणे म्हणजे दंडास आमंत्रण देणे ठरेल. अंतरिम निर्णय व्यवमायिक दिनांक: २४/०२/२०२१ आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०१४३९/२०१८-१९/१२१६४ ठिकाण: मुंबई

> फॉर्म सी.ए.ए. २ (कलम २३०(३) आणि नियम ६ व ७ ला अनुसरून) सी.ए. (सीएए) नं.

ग्रीन जेने एन्व्हायरो प्रोटेक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड ...अर्जदार कंपनी प्रेफरन्स भागधारकांच्या सभेची सूचना आणि सूचनेची जाहीरात

याद्वारे सूचना देण्यांत येते की, दिनांक १७ फेब्रुवारी, २०२१ च्या एका आदेशाने राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मुंबई खंडपीठाने नॉर्मन अल्टरनेट रिसायकलींग प्रायव्हेट लिमिटेड आणि ग्रीन जेने एन्व्हायरो प्रोटेक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील एकत्रिकरणाची योजना ('योजना') विचारांत घेऊन योग्य वाटल्यास सुधारणांसह किंवा शिवाय मंजुर करण्याकरिता सदर अर्जदार कंपनीच्या प्रेफरन्स भागधारकांची एक सभा घेण्याचे निर्देश दिले.

सदर आदेश आणि त्यामधील निर्देशांनुसार याद्वारे पुढे सूचना देण्यांत येते की, सदर अर्जदार कंपनीच्या प्रेफरन्स भागधारकांची एक सभा ३७०, एसव्हीपी रोड, दुकान ८, प्लॉट ३८४, सिगरेटवाला बिल्डिंग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर, प्रार्थना समाज, हरिकशनदास हॉस्पिटल जवळ, मुंबई-४०० ००४, महाराष्ट्र, भारत येथे शनिवार २७ मार्च, २०२१ रोजी दु. १२.०० वा. होईल, त्यावेळी आणि ठिकाणी अर्जदार कंपनीच्या सदर प्रेफरन्स भागधारकांनी कृपया हजर राहावे.

एकत्रिकरणाची सदर योजना आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० अन्वये विवरणाच्या विनामूल्य प्रती अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून ३७०, एसव्हीपी रोड, दुकान ८, प्लॉट ३८४, सिगरेटवाला बिल्डिंग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर, प्रार्थना समाज, हरिकशनदास हॉस्पिटल जवळ, मुंबई-४०० ००४, महाराष्ट्र, भारत येथून मिळतील. सभेत हजर राहून मत देण्यात हक्कदार असलेल्या व्यक्ती एकतर व्यक्तीशः किंवा प्रतिपत्री मार्फत मत देऊ शकतात तथापि, विहित नमुन्यातील सर्व प्रतिपत्री सभेपूर्वी किमान ४८ तास अगोदर अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयांत ३७०, एसव्हीपी रोड, दुकान ८, सिगरेटवाला बिल्डिंग, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर, प्रार्थना समाज, हरकिशनदास हॉस्पिटल जवळ, मुंबई-४०० ००४, महाराष्ट्र, भारत येथे जमा केले पाहिजेत

विनामूल्य प्रतिपत्री प्रपत्रे सुद्धा अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून मिळू

आणि त्यांच्या अनुपस्थितीत श्री. प्रियेश भट्टी यांची नियुक्ती केली आहे. उपरोक्त योजनेला सभेने मंजुरी दिल्यास त्यानंतर ती राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाच्या मंजुरी अधीन

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने सदर सभेचे अध्यक्ष म्हणून श्री. दिपक बिरजुका

श्री. दिपक बिरजुका सभेसाठी नियुक्त अध्यक्ष <u>जाहीर सूचना</u> याद्वारे सूचना देण्यात येते कि श्री. द्वारकानाथ रामलाल तिवारी सर्व भारापासून मुक्त असलेली

खालील परिशिष्ठामध्ये नमूद केलेली मालमत्ता

आमच्या अशीलांना विक्री, हस्तांतर आणि

अभिहस्तांतर करण्याचे मान्य केले आहे.

कोणत्याही व्यक्तीला खालील परिशिष्ठामध्ये नमद

असलेल्या मालमत्ते बाबत किंवा त्याच्या कोणत्याही

भागावर किंवा त्या मालमत्तेवर कोणताही दावा जसे

कि विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार, बक्षीस,

विश्वस्त, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा अभिहस्तांतरण, हस्तांतरण, कुळवहिवाट

उपकुलवहिवाट, उत्तराधिकार, परवाना, निर्वाह

कर्जे, आगाऊ रक्कम, प्रतिज्ञा, आदेश,

कोणत्याही न्यायालयाने पारित केलेले आदेश.

हुकूम व अन्य कोणताही दावा असल्यास त्यांनी तसे

लेखित स्वरूपात प्रकाशनाच्या ७ दिवसाच्य

खालील पत्यावर कळवावे. त्या नंतर तसे कोणतेर्ह

इक्क टावा किंवा मागणी असल्यास ते स्थगित

मालमत्तेचे वितरणः

गाव मौजे विरार, तालुका वसई, जिल्हा ठाणे येथील

सी.टी.एस. नंबर ३७६/१ हि १० एकर २० गुंठे

म्हणजेच ४९३६८ चौरस यार्ड म्हणजेच ४१२७७

चौरस मीटर येथील संपूर्ण जागा व त्यावरील संपूर्ण

जाहीर नोटीस

गाव मौजे जूचंद्र, तालुका वसई, जिल्हा

पालघर येथील स. नं. १० हि. नं. १३

क्षेत्र ०.०५.४५ हे.आर. ही मिळकती

जिमन मालक सुभाष रघनाथ म्हात्रे,

नरेश हरेश्वर म्हात्रे, दमयंती सुभाष

देसाई, पुष्पा चंद्रकांत तांगडी, गिता

पांडुरंग भगत, भरत मोरेश्वर म्हात्रे,

नवनीत मोरेश्वर म्हात्रे वगैरे, रा. जुचंद्र

बापाणे, ता. वसई यांनी मला म्हणजेच

श्री. किशोरीलाल सुखनंदन गुप्ता यांना

कायम विकत देणेचे मान्य व कबूल केले

आहे. तरी सदर मिळकतीबाबत

कोणाचाही कोणत्याही प्रकारचा कब्जा.

कोर्टदरबार, करार, वारसा वा अन्य हक

हितसंबंध असल्यास त्यांनी तशी लेखी

हरकत ही नोटीस १४ दिवसांचे आत

पुराव्यानिशी कळवावी अन्यथा तसा

कोणाचाही हक हितसंबंध नाही व

असल्यास तो सोडून दिला आहे असे

ऑफीस पत्ता : रा. प्लॉट नं. ५२ए,

पुष्पा पार्क, रोड नं. ४, रूम नं. २,

मालाड पूर्व, दप्तरी रोड, संत जोसेफ

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण.

मुंबई

**कार्यालयः-** जुने सचिवालय, २रा मजला,

फोर्ट, मुंबई - ३२,

दरध्वनी क्रमांक : ०२२-२२८४४६३४

Email: registrarmrt@yahoo.in

क्र. सदस्य(प्र)/टे-३/टेनंन्सी/रिव्ही/रायगड/

दिनांक :- १६/०२/२०२१

१. समन वामन सोनावले

रा. मौजे आंबिवली बुद्रक,

पोस्ट-मानगांव, ता. कर्जत.

रा. सी/७०२, सुज्जनविहार,

सेक्टर-४३, गुरुग्राम,

हरयाना-१२२ ००३

आदेश देईल.

सुनावणीचे ठिकाण :**-**

जि. रायगड-४१० २०१

२. प्रविण कुमार धोडी

आश्विनकुमार लिलाधर शाह

रा. ए-५, किर्ती मंदिर, २रा माळा,

विरुद्ध

ता. कर्जत, जि. रायगड–४१० २०१

विषय: - सुनावणी नोटीसीबाबत

वरील नांव धारण करणारा, अर्जदार यांनी

उपविभागीय अधिकारी पनवेल, उपविभाग

पनवेल चे आदेश क्र. टेनंन्सी/वि.प/एसआर

-१०४/२००९ (शेती) दि. २८/०३/१९

च्या आदेशा विरुद्ध केलेल्या उपरनिर्दिष्ट

अर्जाची सुनावणी दिनांक ०१/०३/२०२१

रोजी सकाळी ११-०० वाजता

न्यायाधिकरणापुढे खालील पत्त्यावर करण्याचे

पुढील सुनावणी तारखेस तुम्ही जातीने

किंवा प्राधिकृत प्रतिनिधी किंवा वकिलामार्फत

न्यायाधिकरणापुढे हजर झाला नाहीत, तर

न्यायाधिकरण सदरहू अर्जाची एकतर्फी

पुनावणी करील व त्या संबंधात योग्य तो

महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण, मुंबई

-महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण मुंबई यांचे

कार्यालय, जुने सचिवालय, विस्तार इमारत

२रा मजला, फोर्ट, मुंबई - ४०००३२

निश्चित केले आहे याची समज घ्यावी.

१०६, एल जे रोड, माहिम-४०० ०१६

श्री. किशोरीलाल सुखनंदन गुप्ता

मो. नं. ९३२४४०९२४७.

समजून व्यवहार केला जाईल.

स्कूलजवळ, मुंबई-९७.

कागदोपत्री

पत्त्यावर

खालील

ऍड अभिजित पाटील

अल्लाना सेंटर जवळ,

अब्दुल रझाक अलाना मार्ग

बर्मा बर्मा हॉटेलच्या बाजूला,

फोर्ट, मुबंई - ४०० ००१

फोन:- ७६६६६६४५४५

१०२, पहिला मजला, मजेठिया चेंबर

किंवा परित्यागीत समजण्यास येतील

ता. २३/२/२०२१ रोजी दै नवशक्ती मधील पान नं.२ वर जिमन खरेदी करण्याचे वकील ॲड. शीतल पाटील यांच्यावतीने छापन प्रसिध्द झालेल्या नोटीस मधील "गाव मौजे कु" या ऐवजी "गाव मौजे कुर्झे" असे वाचण्यात

शुध्दिपत्र

### जाहीर नोटीस गाव मौजे चिंचोटी. तालका वसई. जिल्हा

पालघर येथील बिनशेती स. नं. २ हि. नं. २ क्षेत्र ०.५८.८१ हे.आर. ह्या मिळकतीपैकी जिमन मालक श्री. वसंत दिनकर पाटील रा. दहिसर, मुंबई यांनी त्यांचे हिश्यातील ५ गुंठे मिळकत आमचे अशिल श्री. अशोक विजय तुळशीयान रा. गुंडेचा ट्रीलियम, ए१/२०६, ठाकूर व्हीलेज, सॉलिटेअरच्या समोर, कांदिवली पूर्व, मुंबई मो. नं. ९८२१२८६६०७ यांना सदर ५ गुंठे मिळकत विकत देण्याचे मान्य व कबूल केले आहे. तरी सदर मिळकतीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा कब्जा. कोर्टदरबार, करार, वारसा वा अन्य हक हितसंबंध असलेस त्यांनी तशी लेखी हरकत ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसांचे आत खालील पत्त्यावर कागदोपत्री पुराव्यानिशी कळवावी अन्यथा तसा कोणाचाही हक हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून व्यवहार केला जाईल. ऑफीस पत्ता : चंद्रपाडा, जो. जूचंद्र,

चंडिका मातेच्या मंदिराजवळ, ता. वसई. जि. पालघर श्री. गिरीधर रा. म्हात्रे

खरेदीदाराचे वकील, मो. नं. ९३२६४४३१२१

जाहीर सूचना तमाम जनतेला याद्वारे कळविण्यात येते

की. आमचे अशील इन्सेक्टीसाईडज इंडिया लिमिटेड, ज्यांचा नोंदणीकृत कार्यालय पत्ता आहे, ४१०, समिट बिजनेस बे, प्रकाशवाडी, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००९३, महाराष्ट्र, भारत हे याखालील लिखित परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन केलेल्या आणि गाव गुंडावली, तालुका अंधेरी येथील दी समिट बिजनेस पार्क प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडमध्ये स्थित मिळकतीवरील वसलेले आणि स्थित १२व्या मजल्यावरील युनिट/कार्यालय परिसर क्र. १२२२ आणि १२२३ हे **ओमकार** रियल्टर्स आणि डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड (प्रमोटर) यांच्याकडून खरेदी आणि संपादित करण्यासाठी वाटाघाटी करीत आहेत.

कोणत्याही व्यक्ती, संस्था, अधिकारी यांना सदर युनिट किंवा त्यावरील कोणत्याही भागाच्या विरोधात. मध्ये किंवा वर कोणताही दावा जसे की. विक्री, अदलाबदल, वारसाहक, करार, कंत्राट, गहाण, सुविधाधिकार, बक्षीस, भाडेपट्टा, धारणाधिकार, प्रभार, विश्वस्त, निवास/बिजनेसचा हक निर्वाह, न्यायापूर्वी जप्ती किंवा अन्यकाही दावे जर असल्यास त्यांनी तसे सदर लिखित पूरक कागदोपत्री पूराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना, त्यांचे कार्यालय:-४२१, ओमकार समिट बिजनेस बे, सिनेमॅक्स जवळ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मेट्रो स्टेशन लगत, मुंबई ४०० ०९३ (ईमेल: nirupama@interjurislawyers.com) येथे या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, आमचे अशील दावे आणि/किंवा आक्षेपाच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण करतील आणि तसे दावे आणि/किंवा आक्षेप जर असल्यास ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील

वरील उल्लेखित परिशिष्ट: अंधेरी कुर्ला रोड, मुंबई-४०००९३ येथील गांव गुंडावली, तालुका अंधेरी एमएसडीच्या सीटीएस क्र. २६५, २६६, २६६/१ ते १७२ धारक प्लॉटवर स्थित दी समिट बिजनेस बे अंधेरी अशा बिल्डिंगीच्या १२व्या मजल्यावरील रेरा प्रमाणे युनिट कार्यालय परिसर क्र. १२२२, मोजमापित १२९.२३ चौरस मीटर्स चटई क्षेत्र आणि रेरा प्रमाणे युनिट/कार्यालय परिसर क्र. १२२३, मोजमापित ८९.८१ चौरस मीटर्स.

दिनांक २४ फेब्रुवारी, २०२१. वकील निरूपमा कर प्रोप्रायटर इंटरज्युरिस



३ रा मजला, कॅनरा बँक इमारत, आदि मारझबान स्ट्रीट, मुंबई - ४००००१, दू.: ०२२-२२६५११२८/२९ ईमेलः cb6289@canarabank.com

## कब्जा सूचना

न्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकर्ता हे कॅनरा बँकेचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी) आणि कलम १३ (१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **दिनांक १०.०८.२०१८** रोजी एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/ हमीदार यांस सूचनेतील नमूद रक्कम रु. २६,७०,५०,३९४.६८ (रुपये सव्वीस करोड सत्तर **नाख पन्नास हजार तीनशे चौऱ्याण्णव आणि पैसे अडुसष्ट मात्र)** ची परतफेड सदर सूचना तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/हमीदार/ गहाणदार **मे. ओम साई मकँटाईल प्रा. लि., प्रतिनिधित्व** द्वारा दलबिर सिंग भट्टी, श्री. कुलदीप सिंग भट्टी आणि श्री. राजू सिंग भट्टी सह नोंद. पत्ता: येथे ४०३, सुरत सदन इमारत, सुरत स्ट्रीट, ४वा मजला, मस्जिद बंदर (पूर्व), मुंबई - ४००००९ असमर्थ उरल्याने, याद्वारे विशेषतः कर्जदार/ हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खालील नमूद मिळकतीचा **कब्जा** त्याला/तिला सदर ॲक्टच्या कलम १३ चे पोट– कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा

वापर दिनांक २२ फेब्रुवारी, २०२१ रोजी घेतला आहे. तारण मत्तांच्या भरणासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतटींअन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते.

विशेषतः कर्जदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी व्यवहार करू नये व सदर मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा **कॅनरा बॅक, एआरएम** - ॥, शाखा या रु. २९,९२,२१,८४१.६८ (रुपये एकोणतीस करोड ब्याण्णव लाख एकवीस हजार **आठरो एकेचाळीस आणि पैसे अडुसष्ट मात्र)** (२८.०२.२०१९ रोजीस अधिक पुढील व्याज आणि ०१.०३.२०१९ पासूनचा प्रभार) च्याअधीन राहील.

## स्थावर मिळकतीचे वर्णन

कुलदीप सिंग भाटी यांच्या मालकीचे शॉप क्र. बी-३५, महावीर मार्केट, प्लॉट क्र. १, ओनियन पोटॅटो मार्केट, सेक्टर ९८, मुंबई पनवेल हायवे, वाशी, नवी मुंबई चे सर्व ते भाग आणि विभाग (चटई क्षेत्र १४५ चौ.फू. बिल्ट

अप क्षेत्र १७४ चौ.फू. आणि सुपर बिल्ट अप क्षेत्र २१८ चौ.फू., प्लॉट क्र. १, सेक्स १८, वाशी). दिनांक: २२ फेब्रुवारी, २०२१ प्राधिकृत अधिकारी, कॅनरा बँक